



# मिरा-भाईंदर महानगरपालिका

## पाणी पुरवठा विभाग

सन २०१९-२०

मुख्य कार्यालय, पहिला मजला

स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.)  
ता.. जि. ठाणे - ४०१ १०१

दुरध्वनी क्र.

२८१९८९८८ (१०७), २८१९२८२८ (१०८), २८१९२८२८ (११०),  
२८१९२८२८ (११२), २८१९२८२८ (११४)

सन २०१९-२०

कलम २ (ह) : नमुना (अ)

विभागावर सार्वजनिक प्राधिकरणांची (लोकप्राधिकारी यांची) यादी.

खात्याचे नाव :- पाणी पुरवठा विभाग

कलम २ (ह) (अ) (ब) (क) (ड)

अ.क्र.	लोक प्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखांचे पदनाम	ठिकाण/ पत्ता
१	मिरा भाईंदर महानगरपालिका	मा. आयुक्त सौ.	स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ४०११०९

कलम २ (ह) : नमुना (ब)

शासनाकडून पुरेसा निधी/ अर्थसहाय्य मिळत असलेल्या सार्वजनिक प्राधिकरणांची यादी  
लागू नाही

खात्याचे नाव :- पाणीपुरवठा विभाग

कलम २ (ह) (एक) (दोन) अंतर्गत

अ.क्र.	लोक प्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखांचे पदनाम	ठिकाण/पत्ता
१		लागू नाही	

### संगणकीकरणकरणासाठीचा कृती आराखडा

कलम कलम ४ (१) (अ) अनुसार संगणकीकरणाव्वारे कृती आराखडा तयार करणे. उपलब्ध साधनसामग्रीचा उपयोग करून प्रत्येक लोकप्राकीरी संस्थांनी पुढील मार्गदर्शक सुचनांचा वापर करून अभिलेखाचे संगणकीकरणाचा कृती आराखडा तयार करा.

कृती आराखड्यासाठीच्या मार्गदर्शक सुचना —

- संगणकीकरणाचे तीन टप्पे
  - ❖ कलम ४ अंतर्गत अनिवार्य प्रकाशनाचे कार्य
  - ❖ महत्वाच्या लोकाभिमुख विभागाच्या कार्यप्रणालीची माहिती संगणीकृत करणे.
  - ❖ उर्वरित माहितीचे संगणकीकरण.
- संगणीकरणाचे विविध टप्पे
  - ❖ लविशिष्ट विषयांचे प्राधान्याने संगणकीकरण.
  - ❖ संगणकीकरणासाठी आर्थिक तरतुद.
  - ❖ संगणकीकरणासाठी कालावधी निश्चित करणे.

  
**कार्यकारी अभियंता**  
**पाणी पुरवठा विभाग**  
**मिरा-भाईंदर महानगरपालिका**

कलम ४ (१) (ब) (एक)


महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या कार्यालयातील कामांचा आणि कर्तव्यांचा  
तपशील

१	कार्यालयाचे नाव:-	मिरा-भाईदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग
२	संपूर्ण पत्ता:-	ख. इंद्रा गांधी भवन, मुख्य कार्यालय, पहिला मजला छत्रपती शिवाजी पथ, भाईदर (प.)
३	कार्यालय प्रमुख:-	मा. आयुक्त मिरा भाईदर महानगरपालिका
४	कार्यालयाची दुरध्वनी क्रमांक आणि वेळ	वेळ ९.४५ ते १८.१५ सोबत यादीप्रमाणे दुरध्वनी क्र. २८१९२८२८ मा. आयुक्त सो. दालन कार्यालयीन कालानतरचा संपर्क क्र.फाटक जलकुंभ - २८१९५०१८
५	साप्ताहिक सुट्टी आणि विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा :-	प्रत्येक शनिवार, रविवार व कार्यालयीन सुट्टी, इतर सावंजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तसेच पाणी पुरवठा वितरण व्यवस्था ही अत्यावश्यक सेवा असल्याने २४ तास कार्यरत असते.
६	शासकीय विभागाचे नाव :-	मिरा-भाईदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग
७	कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त	नगराविकास विभाग मंत्रालय, महाराष्ट्र राज्य
८	कार्यकक्षा : भौगोलिक/ कार्यानुरूप:-	७९.४० चो.कि.मी. मिरा-भाईदर महानगरपालिका प्रक्षेत्र
९	विशिष्ट कायः-	शहाड-टेमघर (स्टेम) प्राधिकरण व एम.आय.डी.सी. ठाणे यांच्यामार्फत येणाऱ्या शुद्ध पाण्याचे जलकुंभामध्ये साठवण करून त्याचे नियमित व समान वितरण करणे, वितरण व्यवस्थेची दुरुस्ती व अनुपांगिक कामे करणे.
१०	विभागाचे ध्येय / धोरण (Vision):-	मिरा-भाईदर शहरवासियांना स्वच्छ नियमित व पाणी पुरवठा करणे
११	धोरण:-	सुनियोजित, मुबलक व नियमित पाणी पुरवठा
१२	सर्व संबंधित कर्मचारी	विभागीय कर्मचाऱ्यांची यादी सोबत जोडलेली आहे.
१३	काय	शहाड-टेमघर (स्टेम) प्राधिकरण व एम.आय.डी.सी. ठाणे यांच्यामार्फत येणाऱ्या शुद्ध पाण्याचे जलकुंभामध्ये साठवण करून त्याचे नियमित व समान वितरण करणे, वितरण व्यवस्थेची दुरुस्ती व अनुपांगिक कामे करणे.
१४	कामाचे विस्तृत स्वरूप	शहाड-टेमघर (स्टेम) प्राधिकरण व एम.आय.डी.सी. ठाणे यांच्यामार्फत येणाऱ्या शुद्ध पाण्याचे

  
**कार्यकारी अभियंता**  
**पाणी पुरवठा विभाग**  
**मिरा-भाईदर महानगरपालिका**

		जलकुंभामध्ये साठवण करून त्याचे निर्यामित व समान वितरण करणे, वितरण व्यवस्थेची दुरुस्ती व अनुषांगिक कामे करणे.
१५	मालमत्तेचा तपशील इमारती व जागेचा तपशील	मालमत्ता बांधकाम विभाग (मिळकत) आंथनस्त आहे.
१६	उपलब्ध सेवा	पाणी पुरवठा विभाग
१७	संस्थेचा संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्रेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील:-	खालीलप्रमाणे

**मिरा-भाईदर महानगरपालिका**  
**पाणी पुरवठा विभाग**  
**संस्थेचा प्रारूप तक्ता (नमुना)**  
**मा.शहर अभियंता**



**कार्यकारी अभियंता**  
**पाणी पुरवठा विभाग**  
**मिरा-भाईदर महानगरपालिका**

कलम ४(१)(ब)(एक) नमुना 'अ'

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशील

अ

अ.क्र.	अधिकार पद	आर्थिक अधिकार	संबंधित कायदा/नियम/आदेश/राजपत्र	शेरा (असल्यास)
१	शहर अभियंता	अंदाजपत्रकास तांत्रिक मंजूरी देणे (२५ लक्ष रक्कमे वरील)	महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९	-
२	कार्यकारी अभियंता	अंदाजपत्रकास तांत्रिक मंजूरी देणे (२५ लक्षपर्यंत)	महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९	-

ब

अ.क्र.	अधिकार पद	प्रशासनिक अधिकार	संबंधित कायदा/नियम/आदेश/राजपत्र	शेरा (असल्यास)
१	शहर अभियंता	पाणीपुरवठा विभागातील नियमीत बैठका घेवून कामाबाबत आढावा घेणे, विकास कामाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, विविध समितीच्या बैठकांना/स्टेम प्रारंधिकरण / मा.जि.प्रा. /शासकिय बैठकांना उपस्थित राहणे.	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, महाराष्ट्र नागरी सेवा नियम व शासन निर्णयानुसार	-
२	कार्यकारी अभियंता	विभागातील कर्मचाऱ्यांच्या खात्याअंतर्गत बदल्या करणे, नविन जलजोडण्या मंजूरी, विविध निविदा मंजूरीसाठी शिफारस करणे. पाणीपट्टी थकवाकीदारांवर कारवाई करणे, अनधिकृत जलजोडणीधारकांवर दंडात्मक कारवाई करणे, केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार २००५ अन्वये आलेल्या अपिलांवर कार्यवाही करणे.	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, महाराष्ट्र नागरी सेवा नियम व शासन निर्णयानुसार	-
३	उप-अभियंता	नविन जलजोडण्या मंजूरी, विविध निविदा मंजूरी, पाणीपट्टी थकवाकीदारांवर कारवाई करणे, अनधिकृत जलजोडणीधारकांवर	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, महाराष्ट्र नागरी सेवा नियम व शासन निर्णयानुसार	-

		दंडात्मक कारवाई करणे या बाबीसाठी कार्यकारी अभियंता यांचेकडे शिफारस करणे. पाणीपट्टी वसुलीकरीता कार्यवाही करणे. केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार २००५ अन्वये आलेल्या माहिती अधिकाराच्या पत्रांवर कार्यवाही करणे.		
४	कनिष्ठ अभियंता	दैनंदिन पाणी पुरवठा व्यवस्थापन देखभाल/दुरुस्ती, दैनंदिन पाणी पुरवठा संबंधी येणाऱ्या तक्रारी निवारण करणेकरीता तांत्रिक कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे. पाणीपट्टी वसुलीकरीता कार्यवाही करणे.	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, महाराष्ट्र नागरी सेवा नियम व शासन निर्णयानुसार	

क

अ.क्र.	अधिकार पद	फौजदारी अधिकार	संबंधित कायदा/नियम/आदेश/राजपत्र	शेरा (असल्यास)
१	कार्यकारी अभियंता	कोणतीही फौजदारी	--	--
२	उप-अभियंता			
३	कनिष्ठ अभियंता	अधिकार नाहीत.		

ड

अ.क्र.	अधिकार पद	अर्धन्यायिक अधिकार	संबंधित कायदा/नियम/आदेश/राजपत्र	शेरा (असल्यास)
१.	कार्यकारी अभियंता	कोणतेही अर्धन्यायिक	--	--
२.	उप-अभियंता	अधिकार नाहीत.	--	--
३.	कनिष्ठ अभियंता			

य

अ.क्र.	अधिकार पद	न्यायिक अधिकार	संबंधित कायदा/नियम/आदेश/राजपत्र	शेरा (असल्यास)
१.	कार्यकारी अभियंता	कोणतेही न्यायिक	--	--
२.	उप-अभियंता	अधिकार नाहीत.	--	--
३.	कनिष्ठ अभियंता			

कार्यकारी अभियंता  
पाणी पुरवठा विभाग  
मिरा भाऊळकर महानगरपालिका

कलम ४(१)(ब)(दोन) नमुना 'ब'

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईंदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांची  
कार्यव्याचा तपशील

अ. क्र.	अधिकार पद	आर्थिक कर्तव्ये	संबंधित कायदा/नियम/आदेश/राजपत्र	शेरा
१	शहर अधियंता	अंदाजपत्रकास तांत्रिक मंजूरी देणे (२५ लक्ष रुक्कमे वरील)	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये मा. आयुक्त सो. यांचे आदेश	-
२	कार्यकारी अभियंता	अंदाजपत्रकास तांत्रिक मंजूरी देणे (२५ लक्षपर्यंत)	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये मा. आयुक्त सो. यांचे आदेश	-

  
कार्यव्याचा तपशील  
पाणी पुरवठा विभाग  
मिरा-भाईंदर महानगरपालिका

18

प्रशासनिक कर्तव्य		संबंधित कायदा/नियम/आदेश/राजपत्र	शेरा
अ. क्र.	अधिकार पद		
१	शहर अभियंता	पाणीपुरवठा विभागातील नियमोत बैठका घेवून कामाबाबत आढळावा घेणे, विकास कामाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, विविध समितीच्या बैठकांना/स्टेम प्राधिकरण / मा.जि.प्रा. /शासकिय बैठकांना उपस्थित राहणे.	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, महाराष्ट्र नागरी सेवा नियम व शासन निर्णयानुसार -
२	कार्यकारी अभियंता	खात्वाअंतर्गत बदल्या करणे, पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी/अधिकारी यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, नियमीत बैठका घेऊन कामाबाबत आढळावा घेणे. आवश्यकतेनुसार दरपत्रके/निविदा मागवून विकास कामे करणे. विविध समित्यांच्या बैठकांना /स्टेम प्राधिकरण/मर्जीप्रा/शासकीय बैठकांना उपस्थित राहणे.	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये मा. आयुक्त सो. यांचे आदेश -
३	उप-अभियंता	पाणी आरक्षणाबाबत पत्रव्यवहार करणे, पाठपुरावा करणे, बैठकांस उपस्थित राहणे व त्या अनुंयाने सर्व कामे स्टेम प्राधिकरणाकडील सर्व पत्र व्यवहार व ठोक पाणी व्यवस्थापन, वितरण व्यवस्थेची देखभाल व दुर्लक्षीची कामे व सुर्या पाणी पुरवठा योजनेच्या कामांसंबंधी पत्रव्यवहार व पाठपुरावा इ. तसेच कर्निच अभियंत्यावर नियंत्रण ठेऊन त्यांच्या कडुन कामाचा दैनंदिन आढळावा घेणे.	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये मा. आयुक्त सो. यांचे आदेश -
४	कर्निच अभियंता	दैनंदिन पाणी पुरवठा व्यवस्थापन देखभाल/दुरुस्ती, दैनंदिन पाणीपुरवठ्यासंबंधी येणा-या तक्रारी निवारण करणे. स्टेम प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व मजिप्राचा पत्रव्यवहार, संबंधीत विभागातील जलवाहिन्या टाकणेकामी व इतर अनुरूपिक कामांची अंदाजपत्रके तयार करून निविदा काढणेपर्यंतची सर्व कामे. सर्व शासकीय पत्रव्यवहार व जलकंभावर पाण्याच्या दावाविषयी माहिती गोळा करून ती वरिष्ठांना कळविणे.	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये मा. आयुक्त सो. यांचे आदेश -

**कवियिकारी असभयंता  
पाणी पुरातना विभाग  
मिरा-भाष्टुदर महानगरपालिका**

५	कार्यालयीन अधिकारी	<p>मा. कार्यकारी अभियंता, मा. उप-अर्थात् वर्चांचांच्या आदेशाप्रमाण पाणी पुरवठा विभागासंबंधी कामकाजावर नियंत्रण ठेवणे. लेखा विभागाशी संबंधित सर्व माहिती तयार करणे. पाणीपट्टी देयक वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे व सलद विभागातील पाणीपट्टी वसुली करणे. तसेच सदर विभागातील जलजोडणी अर्जावर कार्यवाही करणे. शासकीय देयक प्रदानाची कार्यवाही करणे.मा. कार्यकारी अभियंता, मा. उप-अर्थात् वर्चांचांच्या आदेशाप्रमाणे आपले अधिनस्त असलेले लिपिक, कनिष्ठ अभियंता यांचेमार्फत प्रशासकीय कामकाज करणे. पाणीपट्टी वसुली इत्यांकपूर्ण करणे. लिपिकांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.</p>	-
६	लिपिक	<p>पाणीपट्टी देयक रिकारणे व पाटकीद लिहणा. टँकर पॉइंट वर्गात कामकाज पाहण्याची जवाबदारी. पाणीपुरवठा विभागाशी संबंधित पांत्रे रिकारणे व त्यांचे वाटप करणे. आवक - जावक विभागाची जवाबदारी. नवीन जल जोडणी शुल्क रिकारणे तसेच वैकंशी संबंधित कामकाज करणे.मा. स्थायी समिती व मा. महासंभेदी संबंधित सर्व कामे. निविदा प्रक्रियेसंबंधित सर्व कामे. जलजोडणी अर्जावर कार्यवाही करणे. देनंदिन पाणीपट्टी वसुली अहवाल तयार करणे, मासिक त्रैमासिक, वार्षिक वसुली अहवाल तयार करणे, धनादश परताचा आलेल्या थकवाकीदारांवर वसुली कामी कराऱ्याई करणे, मागणी राजिस्टरमध्ये नविन जलजोडणीच्या नोंदी घेणे, लेखाप्रक्रिक्षण आक्षेपांची पूतता करणे, मा. आयुक्त सो, मा. कार्यकारी अभियंता व वरिचांच्या आदेशांचे पालन करणे.</p>	-
७	मेर्सी	<p>नवीन जलजोडणी, दुरुस्ती व वितरण व्यवस्था हाताळण. तसेच पथक प्रमुखाची जवाबदारी. नेमून दिलेल्या क्षेत्रामध्ये वितरण प्रणाली व्यवस्था तथा पांत्रलाई दुरुस्ती व्यवस्था हाताळण व नविन नक्तजोडण्या व दुरुस्ती व इतर व्यवस्थापन कामे पाहणे.</p>	-
८	शिपाई	<p>पाणी पुरवठा विभागात विभागावर नंमग्यात आलेल्या विभागप्रमुखांनी सांगतलेली कामे करणे.</p>	-
९	मिटर रोडर (स.का.)	<p>जलमापक यंत्रांचे वाचन करणे, मागणी राजिस्टरमध्ये नोंदी घेणे, संगणकात नोंदणी करणे, चेकलिनर्स चेक करणे, पाणीपट्टी देयक वाटप करणे व पाणीपट्टी वसुली करणे.</p>	-

卷之三

कायिक्करी अंचियंता  
पाणी पुरवठा विभाग  
मिरा-भाईदर पहानगर पालिका

१०	प्लंबर	नवीन जलजोडणी व जलजोडणी दुरुस्तीसंबंधीची सर्व कामे करणे.	-
११	क्लॉल्कहमन	नेमून दिलेल्या झोनप्रमाणे विभागावर पाणी वितरण करणे.	-
१२	मुकादम	मजूर वार्गावर नियंत्रण ठेवणे.	-
१३	फिटर	मुळ्य जलवाहिनी व वितरण जलवाहिनी दुरुस्ती करणे.	-
१४	मजूर	गळती काढणोसारख्या कामावेळी प्रत्यक्ष जागावर खोदाई काम, सामानाची ने-आण सारखी कामे करणे.	-
१५	पंप चालक / पंप मदतनीस	नेमून दिलेल्या कायतस्थळावर पंपाव्यारे पाणीपुरवठा करणे व संबर्धी कामे करणे.	-

कार्यकारी अभियंता  
पाणी पुरवठा विभाग  
पिरा- भाईदर महानगरपालिका

कलम ४(१)(ब)(तीन)

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईंदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणात निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तदरायीत्व निश्चित करून कार्यपद्धतीचे प्रकाशन

(कामाचा प्रकार व नाव)

कामाचे स्वरूप :- नविन पाईपलाईन टाकणे

संबंधित तरतूद :- मा. स्थायी समिती सभेच्या मान्यतेने

अधिनियमांचे नाव :- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम

नियम :-

शासन निर्णय :-

परिपत्रक क्र. :-

कार्यालयीन आदेश :-

अ.क्र.	कामाचे स्वरूप	कामाचे टप्पे	कालावधीचा दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी	अभिप्राय
१.	१) अंदाज पत्रक तयार करणे २) झालेल्या कामाचे कनिष्ठ अभियंता यांनी घेतलेले मोजमाप व प्रत्येक कामावरील निरीक्षण तपासून खात्री करणे ३) १००% मोज पुस्तीकातील नोंदी तपासणे ४) देयकातील तांत्रीक बाबी तपासणे	१) अंदाजपत्रक तयार करणे	विहीत मुदतीत	१. दिपक जाधव २. अरविंद पाटील ३. चेतन म्हात्रे	-
२.	कार्यकारी अभियंता यांचेमार्फत कामाचे निविदा मागवून मंजूरी देणेबाबत मा. स्थायी समितीत निर्णय घेणे व कामाचे कार्यादेश देणे.	२) आर्थिक व प्रशासकीय मंजूरी	विहीत मुदतीत	शरद नानेगांवकर	-
३.	ठेकेदारामार्फत काम पूर्ण केले जाते. कनिष्ठ अभियंत्यामार्फत कामाचे मोजमाप घेण्यात येते. ठेकेदारांच्या मागणी देयकांबाबत कनिष्ठ अभियंता मोजणी पुस्तिका तपासून देयक प्रदानाबाबत शिफारस करून मा. कार्यकारी अभियंता देयके प्रदान करणेबाबत मुळ नस्ती मा. आयुक्त सो. यांची मंजूरीकरीता लेखापरिक्षण विभागामार्फत देयक प्रदान करणेबाबत लेखा विभागासपुढील देयक प्रदान करण्याची कार्यवाही केली जाते व प्रत्यक्ष ठेकेदार देयकाची रक्कम स्विकारतो.	३) निविदा मागविणे	विहीत मुदतीत	शरद नानेगांवकर	-

	४) निविदा मंजुरी	-	-	-
	५) कामाचे कायदेश	-	-	-
	६) प्रत्यक्ष काम	-	-	-
	७) कामाचे मोजमाप	-	-	-
	८) मोजणी पुस्तिका नांद	-	-	-
	९) कामाचे देयक प्रदान करणे	-	-	-
	१०) काम पुर्ण झाल्यानंतर सहा महिन्यात सुरक्षा ठेव परतावा करणे.	-	-	-

टिप - कलम ४(१)(ब)(२)

प्रत्येक कार्य, सेवा, कर्तव्य, अधिकाराची अंमलबजावणी करण्याकरीता अधिनियम, नियम, शासन निर्णय, परिपत्रक, आदेश यांचा आधर घेऊनच कार्यपद्धती ठरते.

प्रत्येक कार्य, सेवा, कर्तव्य, अधिकाराची अंमलबजावणी कशी होते याची पद्धती प्रकाशित करणे यासाठी लोकप्राधिकारी माहितीचे संकलन परस्परसंबंध व कार्यपद्धती ठरवण्यासाठी वर अनुनिर्देशित पूर्तता करावी.

उदा.- प्रकरणाचा निपटारा करण्याची कार्यपद्धती ?

सुनावणीच्या तारखा निश्चितीची कार्यपद्धती ?

कालक्रमानुसार प्रकरणांचा निपटारा केला जातो का ?

काही विशेष प्रकरणांना प्राधान्य दिले जाते का ?

उदा.- अनुदानाच्या वाटपाची कार्यपद्धती / सवलत देण्याची कार्यपद्धती / लाभार्थीच्या निवडीची कार्यपद्धतीची विस्तृत माहिती काही विशिष्ट कोटा जातो काय ?

कोणत्या निकषाप्रमाणे निवड केली जाते काय ?

कोणत्या निकषाप्रमाणे निवड केली जाते ? कालक्रमानुसार निवड असते का ? या सर्व बाबीसंदर्भात माहितीचे प्रकाशन करणे अनिवार्य आहे

उदा. पुनरावृत्ती कार्याच्या कार्यालयीन कार्यपद्धतीसंबंधी माहितीचे प्रकाशन करणे.

प्रत्येक कार्यपद्धतीमध्ये विविध स्तराच्या कर्मचायांचा सहभाग असतो. प्रत्येक कर्मचाऱ्याची कार्यपद्धतीमध्ये जी विशिष्ट भुमिका व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे ती दर्शविण्यात यावी.



कायदेकारी अधिकृतां  
पाणी पुरवठा विभाग  
मिरा-भाईदर महानगरपालिका

कलम ४ (१)(व)(चार) नमुना 'अ'

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईंदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणामध्ये होणा-या कामाचे प्रकटीकरण

संघटनाचे लक्ष (वार्षिक)

अ.क्र.	काम/कार्य	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष	दिवस/तास पुर्ण करण्यासाठी	जवाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी	अभिग्राह
१.	सोबतच्या तक्त्याप्रमाणे	सोबतच्या तक्त्याप्रमाणे	१०० टक्के	वार्षाक	कार्यकारी अभियंता	१. कार्यकारी अभियंता	-
२.	सोबतच्या तक्त्याप्रमाणे	सोबतच्या तक्त्याप्रमाणे	पाणीपडी कर वसुली करणे		उप-अभियंता	२. उप-	-
३.	सोबतच्या तक्त्याप्रमाणे	सोबतच्या तक्त्याप्रमाणे			कनिष्ठ अभियंता	अभियंता	-
४.	सोबतच्या तक्त्याप्रमाणे	सोबतच्या तक्त्याप्रमाणे			मुख्य लिपिक		-
५.	सोबतच्या तक्त्याप्रमाणे	सोबतच्या तक्त्याप्रमाणे			वरिष्ठ लिपिक		-
६.	सोबतच्या तक्त्याप्रमाणे	सोबतच्या तक्त्याप्रमाणे			लिपिक		-
७.	सोबतच्या तक्त्याप्रमाणे	सोबतच्या तक्त्याप्रमाणे			मंस्त्री		-
८.	सोबतच्या तक्त्याप्रमाणे	सोबतच्या तक्त्याप्रमाणे			मिटर रिडर		-
९.	सोबतच्या तक्त्याप्रमाणे	सोबतच्या तक्त्याप्रमाणे			प्लंबर		-
१०.	सोबतच्या तक्त्याप्रमाणे	सोबतच्या तक्त्याप्रमाणे			फिटर		-
११.	सोबतच्या तक्त्याप्रमाणे	सोबतच्या तक्त्याप्रमाणे			मुकादम		-
१२.	सोबतच्या तक्त्याप्रमाणे	सोबतच्या तक्त्याप्रमाणे			द्वांत्वमन		-
१३.	सोबतच्या तक्त्याप्रमाणे	सोबतच्या तक्त्याप्रमाणे			मजूर		-

कार्यकारी अभियंता  
पाणी पुरवठा विभाग  
मिरा-भाईंदर महानगरपालिका

अ. क्र.	अधिकारी / कर्मचारी याचे पद	कामाचे प्रमाण
१	कार्यकारी अभियंता	पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी/अधिकारी यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, नियमीत बैठका घेऊन कामाबाबत आढावा घेणे. आवश्यकतेनुसार दरपत्रकेनिविदा मागवून विकास कामे करणे. विविध समित्यांच्या बैठकांना / स्टेम प्राधिकरण/मजीप्रा/शासकीय बैठकांना उपस्थित राहणे.
२	उप-अभियंता	पाणी आरक्षणाबाबत पत्रव्यवहार करणे, पाठपुरावा करणे, बैठकांस उपस्थित राहणे व त्या अनुंयोगाने सर्व कामे स्टेम प्राधिकरणाकडील सर्व पत्र व्यवहार व ठोक पाणी व्यवस्थापन, वितरण व्यवस्थेची देखभाल व दुरुस्तीची कामे व सुर्या पाणी पुरवठा योजनेच्या कामासंबंधी पत्रव्यवहार व पाठपुरावा इ. तसेच कनिष्ठ अभियंत्यांवर नियंत्रण ठेऊन त्यांच्या कडून कामाचा दैनंदिन आढावा घेणे.
३	कनिष्ठ अभियंता	दैनंदिन पाणी पुरवठा व्यवस्थापन देखभाल/दुरुस्ती, दैनंदिन पाणीपुरवठासंबंधी येणा-या तकारी निवारण करणे. स्टेम प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व मंजिप्रा यांच्यांवहार, संवधीत विभागातील जलवाहिन्या टाकणेकामी व इतर अनुषंगिक कामांची अंदाजपत्रके तथार करून निविदा काढणेपर्यंतची सर्व कामे. सर्व शासकीय पत्रव्यवहार व जलकुंभावर पाण्याच्या दाबाविष्यी माहिती गोळा करून ती वरिष्ठांना कळविणे.
४	कायालयीन अधिकारी	मा. कायालयीन अधिकारी अभियंता, मा. उप-अभियंता यांनी वेळोवेळी दिलेल्या आपले अधिनस्त असलेले वरिष्ठ लिपिक, लिपिक, कनिष्ठ अभियंता यांचेमार्फत प्रशासकीय कामकाज करणे. पाणीपट्टी वसुली इष्टांकपूर्ती करणे. लेखा विभागाशी संबंधित सर्व माहिती त्यार करणे. पाणीपट्टी देयक वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे व सदर विभागातील पाणीपट्टी वसुली करणे. तसेच सदर विभागातील जलजोडणी अर्जावर कार्यवाही करणे. शासकीय देयक प्रदानाची कार्यवाही करणे.
५	लिपिक	पाणीपट्टी देयके स्विकारणे व पोटकीदं लिहणे. टँकर पॉइंट वरील कामकाज पाहण्याची जबाबदारी. पाणीपुरवठा विभागाशी संबंधित पत्रे स्विकारणे व त्यांचे वाटप करणे. आवक - जावक विभागाची जबाबदारी. नवीन जल जोडणी शुल्क स्थिकारणे तसेच बँकेशी संबंधित कामकाज करणे.मा. स्थायी समिती व मा. महारभेशी संबंधित सर्व कामे. निविदा प्रक्रियेसंबंधित सर्व कामे. जलजोडणी अर्जावर कार्यवाही करणे.
६	मेस्त्री	नवीन जलजोडणी, दुरुस्ती व वितरण व्यवस्था हाताळणे. तसेच पथक प्रमुखाची जबाबदारी. नेमून दिलेल्या क्षेत्रामध्ये वितरण प्रणाली व्यवस्था तथा पाईपलाईन दुरुस्ती व्यवस्था हाताळणे व नविन नळजोडण्या व दुरुस्ती व इतर व्यवस्थापन कामे पाहणे.
७	मेस्त्री (स.का.)	नेमून दिलेल्या क्षेत्रामध्ये वितरण प्रणाली व्यवस्था तथा पाईपलाईन दुरुस्ती व्यवस्था हाताळणे व नविन नळजोडण्या व दुरुस्ती व इतर व्यवस्थापन कामे पाहणे.

८	मेस्जी (पंप चालक)	नेमून दिलेल्या क्षेत्रामध्ये वितरण प्रणाली व्यवस्था तथा पाईपलाईन दुरुस्ती व्यवस्था हाताळणे व नीवन नळजोडण्या व दुरुस्ती व इतर व्यवस्थापन कामे पाहणे.
९	शिपाई	पाणी पुरवठा विभागात विभागावार नेमायात आलेल्या विभागाप्रमुखांनी सांगितलेली कार्यालयिन कामे करणे.
१०	मिटर रोडर (स.का.)	जलमापक यंत्रांचे वाचन करणे, मागणी रेजिस्ट्रमध्ये नोंदी घेणे, संगणकात नोंदणी करणे, चेकलिस्ट चेक करणे, पाणीपट्टी देयक वाटप करणे व पाणीपट्टी वसूली करणे.
११	प्लंबर	नवीन जलजोडणी व जलजोडणी दुरुस्तीसंबंधीची सर्व कामे करणे.
१२	प्लंबर (स.का.)	नवीन जलजोडणी व जलजोडणी दुरुस्तीसंबंधीची सर्व कामे करणे.
१३	क्लॅक्ट्रमन (स. का.)	नेमून दिलेल्या झोनप्रमाणे विभागावार पाणी वितरण करणे.
१४	मुकादम	मजूर वारावर नियंत्रण ठेवणे.
१५	फिटर	मुख्य जलवाहिनी व वितरण जलवाहिनी दुरुस्ती करणे.
१६	मजूर	गळती काढणेसारख्या कामावेळी प्रत्यक्ष जागेवर खोदाई काम, सामानाची ने-आण सारखी कामे करणे.
१७	मजूर (स.का.)	गळती काढणेसारख्या कामावेळी प्रत्यक्ष जागेवर खोदाई काम, सामानाची ने-आण सारखी कामे करणे.
१८	टंकरपॅइट कर्मचारी (स.का.)	पाणी पुरवठा विभागामार्फत पावतो फाईन टंकर देणे व नोंदी ठेवणे.
१९	पंप चालक / पंप मदतनीस	नेमून दिलेल्या कायद्यस्थळावर पंपाब्द्यार पाणीपुरवठा करणे व संबंधी कामे करणे.

कार्यालयातील अभियांत्रिका  
पाणी पुरवठा विभाग  
चिरा-भाईदर महानगरपालिका

कलम ४ (१)(ब)(पाच) नमुना (अ)

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणात होणा-या कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश/धोरणात्मक परिपत्रके

अ.क्र.	सुचना पत्रकानुसार दिलेले विषय	संबंधित शासकिय निर्णय/कार्यालयीन आदेश/नियम वगैरेचा क्रमांक व तारीख	अभिप्राय असल्यास
१.	अधिकारी / कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहणेबाबत.	-	
२.	शासकीय कार्यालयातील भोजनाच्या वेळेबाबत.	-	
३.	शासनाने मंजूर केलेल्या मिरा भाईदर महानगरपालिका आकृतीबंधानुसार सुधारित विभागाचे नावाबाबत.	-	



कायवकारी अभियंता  
पाणी पुरवठा विभाग  
मिरा-भाईदर महानगरपालिका

कलम ४ (१)(ब)(सहा)

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणात होणा-या कार्यालयामध्ये दस्तऐवजाची यादी.

अ.क्र.	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	नोंदवही क्रमांक	प्रमुख बाबींचा तपशीलवर विषय	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
१.	जलजोडणी अंथरणे	एम.बी. नोंद रजिस्टर	०१	विकास कामाबाबत	अ - वर्ग कायम स्वरूपी
		अंदाजपत्रकिय तरतूद रजिस्टर	०१	विकास कामाबाबत	अ - वर्ग कायम स्वरूपी
२.		मागणी नोंदवही	४५०	विकास कामाबाबत	अ - वर्ग कायम स्वरूपी
३.		मनपा साठा रजिस्टर ११६	०९	विकास कामाबाबत	क - वर्ग कायम स्वरूपी
४.		देयक नोंदवही	०१	विकास कामाबाबत	ब - वर्ग ३० वर्षापर्यंत
५.		तरतूद रजिस्टर	०१	विकास कामाबाबत	ब - वर्ग ३० वर्षापर्यंत
६.		तांत्रिक मान्यता रजिस्टर	०१	विकास कामाबाबत	ब - वर्ग ३० वर्षापर्यंत
७.		चलन पोटकिर्द रजिस्टर	०२	विकास कामाबाबत	ब - वर्ग ३० वर्षापर्यंत
८.		आवक रजिस्टर	०२	विकास कामाबाबत	क - वर्ग ५ वर्षापर्यंत
९.		जावक रजिस्टर	०१	विकास कामाबाबत	क - वर्ग ५ वर्षापर्यंत
१०.		नविन नळजोडणी मंजूरी रजिस्टर	०२	विकास कामाबाबत	क - वर्ग ५ वर्षापर्यंत

अभिलेखाची संपुर्ण यादी प्रत्येक लोकप्राधिकारी संस्था तयार करेल. अभिलेखामध्ये दस्तऐवज, नसती संगणकीकृत माहिती इत्यादी असते. माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी हि माहिती तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. यादी वापरण्यास, तपासण्यास आणि समजण्यास सुलभ असली पाहिजे. तसेच आवश्यकतेनुसार नमुने घेण्याच्या कार्यपद्धतीचाही अंतर्भाव असावा

### महत्वाची परिपत्रके व अधिसूचना

प्रथम कार्यालयातील उपलब्ध नस्ती यादी करावी त्यांचे वर्गीकरण करावे. दस्तऐवजांची विस्तृत माहिती, नोंद पुस्तकांची यादी व वर्गीकरण करावे. काही दस्तऐवज जे नस्ती किंवा नोंद पुस्तकांच्या स्वरूपात नाहीत त्यांची यादी करून ठेवणे, लवकर सापडण्याच्या हेतुने ही यादी कार्यालयामध्ये कक्षाप्रमाणे, टेबलप्रमाणे तयार करून ठेवणे आवश्यक आहे. ती पुढीलप्रमाणे तयार करावी.

  
**कार्यालयाची अधिकृती**  
 पाणी पुरवठा विभाग  
**मिरा-भाईदर महानगरपालिका**

कलम ४ (१)(ब)(सात)

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईंदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणात कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्यांची सल्लामसलत करण्याची व्यवस्था

अ.क्र.	सल्लामसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियम/नियम/परिपत्रकाबाबरे	पूर्वविलोकनाचा काळ
१.			लागू नाही.	

टोप- कलम (१)(ब)(सात) अंतर्गत प्रत्येक लोकप्राधिकारी संस्थेने अधिनियम/नियम/परिपत्रक इत्यादी अंतिम करण्यापुर्वी/ राबविताना जनतेची मते/आक्षेप जाणून घेण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कार्यपद्धतीची माहिती देणे अपेक्षित आहे.

अनेक वेळा समितीची स्थापना करून शिवीराब्दारे, ग्रामसभेब्दारे, जनसुनवाई अथवा कर्मचाऱ्यांचे दरवारातुन जनमताची चाचणी करण्यात येते.



कार्यवाकासी अधिकारी  
पाणी पुरवठा विभाग  
मिरा-भाईंदर महानगरपालिका

**कलम ४ (१)(ब)(आठ) नमुना ‘अ’**

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईंदर महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील कार्यालयाच्या समित्या/परिषदा/ मंडळाच्या बैठकीचे तपशील प्रकाशित करणे.

अ.क्र.	समितीचे नांव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दिष्ट	कितीवेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यासांठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (कोणाकडे उपलब्ध)
१)	मा. स्थायी समिती	-	पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेणे, चर्चाकरून उचित निर्णय घेणे	महिन्यातून दोनदा	नाही	सचिव विभाग

**कलम ४ (१)(ब)(आठ) नमुना ‘ब’**

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईंदर महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील कार्यालयाच्या अधिसंस्थाची यादी प्रकाशीत करणे.

अ.क्र.	अधिसभेचे नांव	सभेचे सदस्य	कितीवेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यासांठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
१)				लागू नाही	


**कलम ४ (१)(ब)(आठ) नमुना ‘क’**

अ.क्र.	परिषदेचे नांव	परिषदेचे सदस्य	परिषदेचे उद्दिष्ट	कितीवेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यासांठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
१)				लागू नाही		

**कलम ४ (१)(ब)(आठ) नमुना ‘ड’**

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईंदर महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशीत करणे.

अ.क्र.	संस्थेचे नांव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उद्दिष्ट	कितीवेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यासांठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
१)				लागू नाही		

  
**कार्यालयाची दस्तऐवज**  
 पाणी पुरवठा विभाग  
 मिरा भाईंदर महानगरपालिका

कलम ४ (१)(ब)(नऊ)

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईंदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील कार्यालयीन अधिकाऱ्यांची व कर्मचारी यांची नावे, पत्ते व त्यांचे मासिक वेतन

अ.क्र.	पदनाम	अधिकाऱ्याचे वा कर्मचाऱ्याचे नाव	वर्ग	नोकरीवर रजू झाल्याचा दिनांक	संपर्कसाठी दुरध्वनी/फॅक्स /इ-मेल	एकूण वेतन
१	कार्यकारी अभियंता	श्री. सुरेश वाकोडे	वर्ग-१	आस्थापना विभागाशी संबंधीत	८४२२८११३५६	आस्थापना विभागाशी संबंधीत
२	उप-अभियंता	श्री. शरद नानेगांवकर	वर्ग-१		८४२२८११४१३	
३	उप- अभियंता	श्री किरण राठोड	वर्ग-१		८४२२८११३९६	
४.	कनिष्ठ अभियंता	श्री. दिपक जाधव श्री. उत्तम रणदिवे श्री. भुपेश काकडे	वर्ग-३		८४२२८११४४९ ८४२२८११४७० ८४२२८११३८६	
५	वरिष्ठ लिपिक	श्रीम. वेशाली पाटील	वर्ग-३		८८९८२३०५१८	
६	लिपिक	श्री. मनोज भोईर	वर्ग-३		९२२००५६३१२	
		श्री. अशोक सावंत	वर्ग-३		९९८७७८४११५	
		श्री. शरद पाटील	वर्ग-३		९०२९५२७२७६	
		श्री. निलेश शरणगप्पु	वर्ग-३			
		श्री. परमेश्वर गाडे	वर्ग-३		९८६७३६६८१९	
		श्री. आनंद दाभाडे	वर्ग-३		९३२४२७५३७०	
		श्री. सुनिल कावणकर	वर्ग-३			
		श्री. विजय गायकवाड	वर्ग-३		९९२०४२१०१४	
८	बालवाडी शिक्षिका	सौ. विजया गवळी सौ. राजश्री संख्ये	वर्ग-३			
९	मेस्त्री	श्री. संजय सोनावणे	वर्ग-३		८४२२८११३३२	
		श्री. दत्तात्रेय जाधव	वर्ग-३		८४२२८११४४८	
		श्री. प्रविण जाधव	वर्ग-३		८४२२८११३८२	
८	मिटर रिडर (स.का.)	श्री वसंत शंकर पाटील	वर्ग-४			
		श्री. रत्नाकर पाटील	वर्ग-४			
		श्री. राजेश पाटील	वर्ग-४			
		श्री. अनिल भराडे	वर्ग-४			
		श्री. दत्ता मते	वर्ग-४			
		श्री सुहास लोकेगावकर	वर्ग-४			
		श्री. उमेश राऊत	वर्ग-४			
		श्री. विशाल पाटील	वर्ग-४			


कार्यालयीन दुरध्वनी  
पाणी पुरवठा विभाग  
मिरा-भाईंदर महानगरपालिका

		श्री. शरद पारथी	वर्ग-४	
		श्री. संजय पवार	वर्ग-४	
		श्री. उमेश तारची	वर्ग-४	
		श्री. पुण्डलिक चौधरी	वर्ग-४	
		श्री. योगेश गायवाड	वर्ग-४	
		श्री. मोहन पाटील	वर्ग-४	
		श्री बवन भावार्थ	वर्ग-४	
		श्री. प्रशांत पाटील	वर्ग-४	
		श्री. हेमंत गो-हेकर	वर्ग-४	
		श्री. महेश डावाळे	वर्ग-४	
		श्री संगीत गोतारणे	वर्ग-४	
		श्री प्रदीप पाटील	वर्ग-४	
		श्री लक्ष्मण तांडेल	वर्ग-४	
		श्री. दिलीप गोतारणे	वर्ग-४	
		श्री. संतोष परब	वर्ग-४	
		श्री. अनिल पवार	वर्ग-४	
		श्री राजाराम बच्छाव	वर्ग-४	
		श्री नरेश म्हात्रे	वर्ग-४	
		श्री हेमंत म्हात्रे	वर्ग-४	
		श्री भरत पाटील	वर्ग-४	
		श्री नंदकुमार राऊत	वर्ग-४	
९	शिपाई	श्री. शरद चौधरी	वर्ग-४	
		श्री. सचिन पाटील	वर्ग-४	
		श्री. रविंद्र पाटील	वर्ग-४	
		श्री. संतोष पवार	वर्ग-४	
		श्री. शांताराम पाटील	वर्ग-४	
		श्री. शत्रुघ्नि पाटील	वर्ग-४	
१०	शिपाई (स.का.)	श्री. भुषण पाटील	वर्ग-४	
		श्री. विश्वनाथ पाटील	वर्ग-४	
		श्री. राजमणिकम सुपन्ज	वर्ग-४	
		श्री. मनवेल मायावन	वर्ग-४	
		श्री. तंगप्रकाश काशिलिंगम	वर्ग-४	

  
 काशिलिंगम सुपन्ज  
 पाणी पुरवटा विभाग  
 मिरा-भाईदर महानगरपालिका

**मिरा-भाईदर महानगरपालिका**  
**पाणी पुरवठा सर्व कर्मचाऱ्यांची यादी**


११	फिटर/प्लंबर/पंप चालक/पंप मदतनीस			
१		श्री. विठ्ठल घोगडे	वर्ग-४	
२		श्री. रायर पेरोयन	वर्ग-४	
३		श्री. शिवाजी गवळे	वर्ग-४	
४		श्री. देवेंद्र मंहेर	वर्ग-४	
५		श्री. सुनिल चिकुडकर	वर्ग-४	
६		श्री. नडेसन विरन	वर्ग-४	
७		श्री. हरीशचंद्र दुमाडा	वर्ग-४	
८		श्री. संजय खेरे	वर्ग-४	
९		श्री. विठ्ठल चव्हाण	वर्ग-४	
१०		श्री. लहु तायडे	वर्ग-४	
११		श्री. वासु पालानी	वर्ग-४	
१२	मजुर/कॉलमन/ मुकादम/रखवालदार			
१		श्री. राजेंद्र गवारी	वर्ग-४	
२		श्री. शिवाजी गवळे	वर्ग-४	
३		श्री. संतोष संख्ये	वर्ग-४	
४		श्री. नविन तांडेल	वर्ग-४	
५		श्री. मनंभाई सोलंकी	वर्ग-४	
६		श्री. पंढरी नांगरे	वर्ग-४	
७		श्री. मोहन तळपे	वर्ग-४	
८		श्री. कण्णा मेंगाळ	वर्ग-४	
९		श्री. किशोर दहिवडे	वर्ग-४	
१०		श्री. रामा नांगरे	वर्ग-४	
११		श्री. रमेश कांबळे	वर्ग-४	
१२		श्री. हेमेत हरवटे	वर्ग-४	
१३		श्री. अमित हिरवे	वर्ग-४	
१४		श्री. बाबू राठोड	वर्ग-४	
१५		श्री. रमेश भोये	वर्ग-४	
१६		श्री. हेमचंद गोसावी	वर्ग-४	
१७		श्री. दत्तप्रसाद पाटील	वर्ग-४	
१८		श्री. शंकर राठोड	वर्ग-४	
१९		श्री. अगरवेल कलीमर्ती	वर्ग-४	
२०		श्री. किरण गायकवाड	वर्ग-४	
२१		श्री. नोवोल माठाडे	वर्ग-४	
२२		श्रीम. जसिता डायस	वर्ग-४	

  
**कार्यचाली लोकसंता**  
**पाणी पुरवठा क्रिभाग**  
**मिरा-भाईदर महानगरपालिका**

२३	श्री. अँन्धोनी कवांडर	वर्ग-४
२४	श्री. रमेश मोरे	वर्ग-४
२५	श्री. महेश तामोरे	वर्ग-४
२६	श्री. अंतिक डिसोजा	वर्ग-४
२७	श्री. कैलास पाटील	वर्ग-४
२८	श्री. नेल्सन निघेल	वर्ग-४
२९	श्री. नोयेल नुनिस	वर्ग-४
३०	श्री. श्याम ठाकुर	वर्ग-४
३१	श्री. विलास वांगड	वर्ग-४
३२	श्री. विनायक पाटील	वर्ग-४
३३	श्री. अरुण पाटील	वर्ग-४
३४	श्री. ताराचंद नांगरे	वर्ग-४
३५	श्री. मुनुलिंगम द्विन्नातंबी	वर्ग-४
३६	श्री. कन्नन अंगपन	वर्ग-४
३७	श्री. अंबाडासन कलियन	वर्ग-४
३८	श्री. मुगवेल आदिवेलम	वर्ग-४
३९	श्री. सेल्हराज विरम्मुतु	वर्ग-४
४०	श्री. विनोद मोरे	वर्ग-४
४१	श्री. कण्णन कांतास्यामी	वर्ग-४
४२	श्री. थंडापाणी आयागन	वर्ग-४
४३	श्री. मुनियन सिनीयन	वर्ग-४
४४	श्री. कपूरस्यामी वेल्यन	वर्ग-४
४५	श्री. गणेशन नडेसन	वर्ग-४
४६	श्री. वेलु द्विन्नास्यामी	वर्ग-४
४७	श्री. सेल्वराज शिंगोडन	वर्ग-४
४८	श्री. अरुलमणी सुब्रायन	वर्ग-४
४९	श्री. छल्लन विरन	वर्ग-४
५०	श्री. महेंद्र ल. बरफ	वर्ग-४
५१	श्री. त्रिमुर्ति कलियन	वर्ग-४
५२	श्री. दगडु बागुल	वर्ग-४
५३	श्री. महादेव तारवी	वर्ग-४
५४	श्री. गुरुदत्त म्हात्रे	वर्ग-४
५५	श्री. हॅन्ड्रीहृ फरी	वर्ग-४
५६	श्री. प्रदिप मरले	वर्ग-४
५७	श्री. सुब्रमण्यम नाडार	वर्ग-४
५८	श्री. हसमुख सोलंकी	वर्ग-४
५९	श्री. अरुणानंदन द्विन्नास्यामी	वर्ग-४
६०	श्री. शशिकांत तारवी	वर्ग-४
६१	श्री. अर्जुन गायकवाड	वर्ग-४

कांचीकारी उत्तरायंता  
पाणी पुरवठा विभाग  
मिरा-भाईदर महानगरपालिका

६२	श्री. शांताराम पाटील	वर्ग-४	
६३	श्री. चेतन सोलंकी	वर्ग-४	
६४	श्री. साईनाथ वाघमारे	वर्ग-४	
६५	श्री. उत्तरायन दोराईराज	वर्ग-४	
६६	श्री. किशोर पाटील	वर्ग-४	
६७	श्री. भगवान नेमाडे	वर्ग-४	
६८	श्री. पेरीस्यामी मुतुवेल	वर्ग-४	
६९	श्री. मुनियन कद्रवेल	वर्ग-४	
७०	श्री. कोलंजी पेरुमल	वर्ग-४	
७१	श्री. गोविंद स्यामी लक्ष्मण	वर्ग-४	
७२	श्री. संजय बा. शेलार	वर्ग-४	
७३	श्री. रमेश कडू	वर्ग-४	
७४	श्री. भालचंद्र पेंडारकर	वर्ग-४	
७५	श्री. आरमुगम कन्नन	वर्ग-४	
७६	श्री. लक्ष्मण नावान	वर्ग-४	
७७	श्री. राजा श्रीनिवासन	वर्ग-४	
७८	श्री. शेखर राऊत	वर्ग-४	
७९	श्री. अनिल भोईर	वर्ग-४	
८०	श्री. देवानंद ह. पाटील	वर्ग-४	
८१	श्री. राजेंद्र मो. पाटील	वर्ग-४	
८२	श्री. सुरेश द. शेलार	वर्ग-४	
८३	श्री. सदानंद तांडेल	वर्ग-४	
८४	श्री. डेविड डिसिल्वा	वर्ग-४	
८५	श्री. जोसेफ जबेत	वर्ग-४	
८६	श्री. भगवान तांडेल	वर्ग-४	
८७	श्री. शशिहंत चिंचोळकर	वर्ग-४	
८८	श्री. शेठ नडेसन	वर्ग-४	
८९	श्री. किशोर मेहर	वर्ग-४	
९०	श्री. नरेंद्र तांडेल	वर्ग-४	
९१	श्री. विनोद जमदाडे	वर्ग-४	
९२	श्री. सुरेश कपुस्यामी	वर्ग-४	
९३	श्री. अरुण म्हात्रे	वर्ग-४	
९४	श्री. भास्कर माने	वर्ग-४	
९५	श्री. वाडीवेल मुनियन	वर्ग-४	
९६	श्री. किशोर म्हात्रे	वर्ग-४	
९७	श्री. प्रभु अँन्योनी लुद्रस्यामी	वर्ग-४	
९८	श्री. निधी कडीयान	वर्ग-४	
९९	श्री. शांताराम काताळे	वर्ग-४	
१००	श्री. आनंद बागुल	वर्ग-४	
१०१	श्री. प्रदीप भिमा सोलंकी	वर्ग-४	


 कांचकारी अभियंता  
 पाणी पुरवठा विभाग  
 मिरा-शाईदर महानगरपालिका

१०२		श्री. गोविंद विरुमतु	वर्ग-४	
१०३		श्री. हरेश्वर घरत	वर्ग-४	
१०४		श्री. शशिकांत ठाकुर	वर्ग-४	
१०५		श्री. ज्ञानेश्वर शेलार	वर्ग-४	
१०६		श्री. महादेव मांगेला	वर्ग-४	
१०७		श्री. नारायण मेहेर	वर्ग-४	
१०८		श्री. दाउमणी केशवन	वर्ग-४	
१०९		श्री. मृगन विरन	वर्ग-४	
११०		श्री. शेखर लक्ष्मण	वर्ग-४	
१११		श्री. केंदास्यामी द्विन्नातंबी	वर्ग-४	
११२		श्री. बाल्या चिल्या	वर्ग-४	
११३		श्री. उच्चीकुमार पलानी	वर्ग-४	
११४		श्री. महेंद्र म्हात्रे	वर्ग-४	
११५		श्री. शिनचार बरफ	वर्ग-४	
११६		श्री. गिरीधर म्हात्रे	वर्ग-४	
११७		श्री. चंद्रशेखर भोईर	वर्ग-४	
११८		श्री. राजेंद्र पाटील	वर्ग-४	
११९		श्री. रमाकांत मोरे	वर्ग-४	
१२०		श्री. भास्कर त्रिभुवणे	वर्ग-४	
१२१		श्री. प्रविण जाधव	वर्ग-४	
१२२		श्री. जनार्दन पाटील	वर्ग-४	
१२३		श्री. महादेव कदम	वर्ग-४	
१२४		श्री. अजय पाटील	वर्ग-४	
१२५		श्री. विजय पाटील	वर्ग-४	
१२६		श्री. प्रमोद ज. घरत	वर्ग-४	
१२७		श्री. मधुकर सुर्यवंशी	वर्ग-४	
१२८		श्री. मधुकर सोनावणे	वर्ग-४	
१२९		श्री. विलास गायडू वाड	वर्ग-४	
१३०		श्री. दत्ताराम सी. शेलार	वर्ग-४	
१३१		श्री. भालचंद्र पाटील	वर्ग-४	
१३२		श्री. भागवत साळवे	वर्ग-४	
१३३		श्री. बारकु डांगडे	वर्ग-४	
१३४		श्री. भगवान मैनकर	वर्ग-४	
१३५		श्री. फुलबदन यादव	वर्ग-४	
१३६		श्री. वासुदेव धंगेकर	वर्ग-४	
१३७		श्री. बालू जाधव	वर्ग-४	
१३८		श्री. श्रीवर्धन नायडू	वर्ग-४	
१३९		श्री. राजू बानू जेरटीन मिरिकटा	वर्ग-४	
१४०		श्री. प्यारेलाल श्रीवास्तव	वर्ग-४	
१४१		श्री. सुरेश सैनकांबळे	वर्ग-४	

  
 कायदकारी अभियंता  
 पायी भूखडा विभाग  
 मिरा-भाईदर महानगरपालिका

१४२		श्री. शंकर पैंतदार			
१४३		श्री. भुषण अहिरे			
१४४		श्री. सेंतोष परब			
१४५		श्री. भुषण गायकवाड			
१४६		श्री. प्रविण साळवे			
१४७		श्री. कण्णा तवटे			

टीप – १) हे प्रकाशन प्रत्येक वर्षाला करावे लागेल.

२) महत्वाचे बदल तातडीने प्रकाशित केले पाहिजेत उदा. प्रमुखांची बदली इ.

  
 कांतकारी अधिकारी  
 पाणी पुस्तकालय  
 मिरा-भाईदर महानगरपालिका

कलम ४ (१)(ब)(दहा)

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

अ.क्र.	वर्ग	वेतन रूपरेषा	इतर अनुज्ञेय भत्ते		
			नियमित(महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, शहर भत्ता)	प्रसंगानुसार (जसे प्रवास भत्ता)	विशेष (जसे प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता)

आस्थापना विभागाकडून याबाबतची माहिती प्रसिद्ध केली जाते

  
कार्यदाती अधिकारी  
पाणी पुरवठा विभाग  
मिरा-भाईदर महानगरपालिका

कलम ४ (१)(ब)(अकरा)

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणासाठी दि. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या काळासाठी मंजुर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

- अंदाजपत्रकाची प्रतीचे प्रकाशन करावे
- अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन करावे.

नमुना 'क' चालू वर्षासाठी

अ. क्र.	अंदाजपत्रकीय शीर्षाचे वर्णन	मंजुर रक्कम (अनुदानर)	नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशील.)	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात	अभिप्राय
अ)	महसुली खर्च (पाणी पुरवठा)				-
१	पाणी बील	६५००.००	मिरा भाईदर शहरास पाणीपुरवठा केल्याबाबत.	नाही	-
२	स्थायी आस्थापना	३८८.०५	आस्थापना विभागाशी संबंधित.	नाही	-
३	अस्थायी आस्थापना	२४५.२८	आस्थापना विभागाशी संबंधित.	नाही	-
४	प्रवास भत्ता / प्रशिक्षण फी	१.००	प्रशिक्षण कार्यक्रमाचे देयक अदा करणेकामी.	नाही	-
५	छपाई खर्च	२.००	पाणीपट्टी देयक पावत्या देणे व कार्यालयीन कामकाजाकरीता पेपर रिम पुरवठा करणे.	नाही	-
६	वितरण व्यवस्था व किरकोळ खरेदी/दुरुस्ती	६००.००	वितरण व्यवस्थेची देखभाल दुरुस्ती करणेकामी.	नाही	-
७	टी.सी.ए.ल. पावडर व क्लोरीन गॅस	६०.००	क्लोरीन सिलेंडर पुरवठा व क्लोरीन प्लांटची देखभाल दुरुस्ती करणेकामी.	नाही	-
८	मालमत्ता निगा दुरुस्ती	५०.००	पाणी पुरवठा विभागाच्या मालमत्तांची देखभाल दुरुस्ती कामे करणे.	नाही	-
९	पंपिंग स्टेशन किरकोळ खरेदी/दुरुस्ती	४५०.००	पंपिंग स्टेशनची देखभाल दुरुस्ती करणे व नविन पंप खरेदी करणे कामी.	नाही	-

कार्यकरी अधिकारी  
पाणी पुरवठा विभाग  
मिरा-भाईदर महानगरपालिका

१०	पंपिंग व संपगृह विज देयक	७५०.००	पंपिंग व पंपगृहाना विजपूरवठा केल्याने देयक अदा करणे.	नाही	-
११	टँकर भाडे	२५०.००	मिरा भाईंदर शहरातील नागरिकांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केल्याचे देयक अदा करणे	नाही	-
१२	सुचना प्रसिद्ध करणे	५.००	पाणी बंद असल्यावावत रिक्षाव्दारे मिरा भाईंदर शहरातील नागरिकांना सुचना देणे.	नाही	-
१३	प्रदुषण नियंत्रण मंडळ फी	१५.००			-
१४	फ्लो मिटर/वॅग मेक क्हॉल्व वसविणे/दुरुस्ती करणे	५०.००	जलकुंभावर प्लॉमिटर वसविणे, वितरण जलवाहिन्यावर क्हॉल्व वसविणे व नादुरुस्त क्हॉल्व दुरुस्ती करणे.	नाही	-

मलनिःसारण महसुली खर्च					
१४	मलनिःसारण केंद्र देखभाल/दुरुस्ती	६७५.००	मिरा भाईंदर क्षेत्रातील मलनिःसारण केंद्राची देखभाल करणे.	नाही	-
१५	मलनिःसारण केंद्र वीज विल	१५०.००	मिरा भाईंदर क्षेत्रातील मलनिःसारण केंद्राना विजपूरवठा केल्याचे देयक अदा करणे.	नाही	-
१६	सांडपाणी पुर्नवापर	५.००	मलनिःसारण केंद्रामध्ये पाण्यावर पुनर्प्रक्रीयासाठी.	नाही	-

ब)	भांडवली खर्च (पाणी पुरवठा)			नाही	-
१	साहित्य खरेदी (विधन, इले. पंप, साहित्य)	२००.००	पाणीपुरवठा वितरण व्यवस्था सुरक्षीत ठेवणेकामी पाईप व इतर साहित्य पुरवठा करणे.	नाही	-
२	नविन जलवाहिनी टाकणे	३५००.००	मिरा भाईंदर शहरातील पाणी पुरवठण्यात सुधारणा करणेकामी आवश्यक त्या ठिकाणी जलवाहिनी अंथरणे.	नाही	-
३	कुपनलिका/विधन विहीर बांधणे	१५.००	मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कुपनलिका खोदणे व अस्तित्वातील कुपनलिकांची दुरुस्ती करणे.	नाही	-
४	मागील पाणी पुरवठा योजना	०.००			-
७	पाण्याची टाकी/इमारती	२००.००	नविन पंपिंगगृह, स्टोर रूम, नाही		-

  
 कांवळकरी अधिकारी  
 पाणी पुरवठा विभाग  
 मिरा-भाईंदर महानगरपालिका

	बांधकाम/मीटर कार्यशाळा		संरक्षण भिंत बांधणे.		
८	रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना	१०.००	पावसाचे पाणी संकलन करणे करीता महानगरपालिकेच्या मालमत्ताना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसविणे.	नाही	-
९	सिक्कर सकर मशीन खरेदी	१५.००	मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनन्यांचे चोकअप काढणेकामी.	नाही	-
११	नविन मलवाहीनी टाकणे	५०.००		नाही	-

टीप :- प्रत्येक कार्यालय वरील माहिती कोणत्या ना कोणत्या प्रारूपानुसार तयार करत असते असे प्रारूप त्यांना वापरता येईल.

  
 कार्यकारी अभियंता  
 पाणी पुरवठा विभाग  
 मिरा-भाईदर महानगरपालिका

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईंदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणासाठी  
दि. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या काळासाठी मंजुर झालेल्या आणि खर्च झालेल्या रकमेचा तपशील  
नमुना 'ख' मागील वर्षासाठी (सन २०१८-१९)

(रुपयांमध्ये)  
आकडे लाखात

अ. क्र.	अंदाजपत्रकीय शीर्ष	मंजुर रक्कम	वापरलेली रक्कम	उर्वरित रक्कम
अ)	महसुली खर्च (पाणी पुरवठा)			
१	पाणी बोल	६०००.००	५२१५.३०	७८४.७०
२	स्थायी आस्थापना	३१६.१६	२१४.०९	१०२.०७
३	अस्थायी आस्थापना/अस्थापना सुरक्षा	२७३.२५	२४०.२४	३३.०१
४	प्रवासभत्ता / प्रशिक्षण फी	०.५०	०.०४	०.४६
५	छपाई खर्च	२.००	०.००	२.००
६	वितरण व्यवस्था व किरकोळ खरेदी/दुरुस्ती	५००.००	३९८.२३	१०१.७७
७	टी.सी.एल. पावडर व कलोरीन गॅस	३०.००	११.२२	१८.७८
८	मालमत्ता निगा दुरुस्ती	१००.००	४६.७८	५३.२२
९	पंपिंग स्टेशन किरकोळ खरेदी/दुरुस्ती	२५०.००	२४१.०३	८.९७
१०	पंपिंग व संपगृह विज देयक	७२५.००	६९२.०६	३२.९४
११	टँकर भाडे	२१०.००	१५८.७८	५१.२२
१२	सुचना प्रसिद्ध करणे	५.००	२.३१	२.६९
१३	प्रदुषण नियंत्रण मंडळ फी	१५.००	०.००	१५.००
१४	फलो मिटर/हॉल्व वसविणे व दुरुस्ती करणे.	७५.००	०.००	७५.००
ब)	भांडवली खर्च (पाणी पुरवठा)			
१	साहित्य खरेदी (विधन, इले. पंप, साहित्य)	२००.००	१६९.८५	३०.१५
२	नविन जलवाहिनी टाकणे	२९००.००	४८४.३५	२४१५.६५
३	कुपनलिका/विधन विहीर वांधणे	२०.००	१२.८७	७.१३
४	मागील पाणी पुरवठा योजना	४००.००	३३६.२७	६३.७३
५	पाण्याची टाकी/इमारती वांधकाम/मीटर कार्यशाळा	१००.००	६४.०६	३५.९४
६	रेन वॉटर हावेस्टींग योजना	१०.००	०.००	१०.००
७	सिव्हर सकर मशीन खरेदी	२५.००	०.००	२५.००
८	नविन अतिरिक्त पाणी पुरवठा योजना अ) शासन अनुदान ब) मनपा हिस्सा / कर्ज निधी	३४००.००	१७१८.५१	१६८१.४९
अ)	मलनिःसारण महसुली खर्च			
१	मलनिःसारण केंद्र देखभाल/दुरुस्ती	५००.००	२९१.७०	२०८.३०
२	मलनिःसारण केंद्र वीज विल	३००.००	१२५.६३	१७४.३७
३	सांडपाणी पुर्नवापर	५.००	०.००	५.००

कांदीकारी अभियंता  
पाणी पुरवठा विभाग  
मलनिःसारण प्रद. नर. निपालिका

कलम ४ (१)(ब)(बारा) नमुना 'अ'

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईंदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपद्धती सन २०१९-२० या वर्षासाठी प्रकाशित करणे.

१.	कार्यक्रमाचे नाव	लागु नाही
२	लार्भार्थ्यांची पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती	लागु नाही
३.	लाभ मिळण्यासाठीच्या अटी	लागु नाही
४.	लाभ मिळण्यासाठीच्या कार्यपद्धती	लागु नाही

- ❖ कार्यक्रमाचे नाव
- ❖ लार्भार्थ्यांची पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती
- ❖ लाभ मिळण्यासाठीच्या अटी
- ❖ लाभ मिळण्यासाठीच्या कार्यपद्धती
- ❖ पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे
- ❖ अनुदान वाटपाची कार्यपद्धती
- ❖ सक्षम अधिकाऱ्याचे पदनाम
- ❖ विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क
- ❖ इतर शुल्क
- ❖ विनंती अर्जाचा नमुना
- ❖ सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी (दस्ताएवज / दाखले)
- ❖ जोड कागदपत्रांचा नमुना
- ❖ कार्यपद्धती संदर्भात तक्रार निवारणासाठी संवंधित अधिकाऱ्याचे पदनाम
- ❖ तपशिलवार व प्रत्येक स्थरावर उपलब्ध निधी (उदा. जिल्हा पातळी, तालुका पातळी, गाव पातळी)
- ❖ लाभार्थीच्या यादी खालील नमुन्यात.

कायदेकारी व्याख्याता  
पाणी पुरवठा विभाग  
मिरा-भाईंदर महानगरपालिका

कलम ४ (१)(ब) (बारा) नमुना (ब)

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईंदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील कार्यालयातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्याचा तपशील योजना/कार्यक्रमाचे नाव

अ.क्र.	लाभधारकाचे संपूर्ण नाव आणि पत्ता	अनुदान/लाभ यांची रक्कम/स्वरूप	निवड पात्रतेची निकष	अभिप्राय
लागू नाही				

टिप :- विविध योजनांसाठी कार्यक्रमांतर्गत वेगवेगळी यादी प्रकाशित करणे आवश्यक आहे.

कलम ४ (१) (ब) (तेरा)

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईंदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातून कोणतीही सवलत, परवाना अथवा अधिकारपत्र यांची चालु वर्षासाठी मिळालेल्या लाभार्थ्याचा तपशील

परवाना/परवानगी/सवलत यांचा प्रकार :-

अ.क्र.	परवाना धारकाचे नाव	परवान्याचा प्रकार	परवाना क्र.	परवाना दिनांकापासून	दिनांकापर्यंत	साधारण अटी	परवान्याची विस्तृती माहिती
लागू नाही							

प्रकार — उदा. जर वाहनाचा परवाना असेल तर दुचाकी/ चार चाकी/ जडवाहन इत्यादीचा तपशील विस्तृत माहिती विषयावर परवान्याची माहिती उदा. अकृषी वापरासाठीच्या परवानगीचे असल्यास सर्वे नं. आवश्यक आहे इत्यादी.

टिप — प्रत्येक परवानाच्या प्रकारानुसार वेगळी यादी तयार करणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाची विस्तृती  
पाणी पुरवठा विभाग  
मिरा-भाईंदर महानगरपालिका

कलम ४ (१)(ब ) (चौदा)

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असलेली माहिती

अ.क्र.	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	कोणत्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती साठविलेली आहे ?	माहिती मिळवण्याची पद्धती.	ही माहिती ताब्यात असलेल्या व्यक्तीचे नाव (जबाबदारी व्यक्ती)
१	पाणीपट्टी मागणी रजिस्टर	१) पाणीपट्टी देयके २) पाणीपट्टी भरणा पावती ३) पाणीपट्टी दैनंदिन वसुली अहवाल ४) पाणीपट्टी मागणी अहवाल	१. संगणकामधील हार्ड डिक्स २. पेनड्राईव्ह	कार्यालयीन कामासाठी	श्री. राज घरत सिस्टीम प्रोग्रामर



राज घरत सिस्टीम प्रोग्रामर  
पाणीपट्टी विभाग  
मिरा-भाईदर महानगरपालिका

कलम ४ (१)(ब)(पंधरा)

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईंदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे.

अ.क्र.	सुविधेचा प्रकार	वेळ	कार्यपद्धती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती / कर्मचारी	तक्रार निवारण
१.	माहिती अधिकार २००५ अन्वये	दुपारी ३.०० ते ५.०० वा.	माहिती पडताळणीबाबत बोलावणे	मिरा भाईंदर महानगरपालिका मध्यवर्ती पाणीपुरवठा विभाग	श्री.सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता	होय

कलम ४ (१)(ब) (सोळा)

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईंदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणाच्या कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी/अपिलीय प्राधिकारी (तथा लोकप्राधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

(अ) शासकीय माहिती अधिकारी

अ. क्र	शासकीय माहिती अधिकाऱ्याचे नाव	अधिकार पद	माहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यक्षेत्र	संपूर्ण पत्ता/दुरध्वनी क्रमांक	ई-मेल आयडी (या कायद्या पूरताच)	अपिलीय प्राधिकारी
१	श्री. शरद नानेगांवकर	उप-अभियंता पाणीपुरवठा	मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्र	१ ला मजला, पाणी पुरवठा विभाग, स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.) ०२२-२८१९३०२८	Mbmc.watersupply@gmail.com	श्री. सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता
२	श्री. किरण राठोड	उप-अभियंता भुयारी गटारी योजना	मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्र	१ ला मजला, पाणी पुरवठा विभाग, स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.) ०२२-२८१९३०२८	Mbmc.watersupply@gmail.com	श्री. सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता

कायद्या दि अधिकारी  
पाणी पुरवठा विभाग  
मिरा-भाईंदर महानगरपालिका

**ब) सहाय्यक माहिती अधिकारी**

अ.क्र.	सहाय्यक शासकीय माहिती अधिकाऱ्याचे नाव	अधिकार पद	सहाय्यक माहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यक्षेत्र	संपूर्ण पत्ता/ दुरध्वनी क्रमांक	ई-मेल
१.	श्री. उत्तम रणदिवे	कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा विभाग	मिरारोड, कनकिया व काशि ते चेना	८४२२८११३९०	Mbmc.watersupply@gmail.com
२.	श्री. दिपक जाधव	कनिष्ठ अभियंता	भाईंदर (पुर्व),	८४२२८११४४९	Mbmc.watersupply@gmail.com
३.	श्री. भुपेश काकडे	कनिष्ठ अभियंता	भाईंदर (प.), मुर्धा ते उत्तन	८४२२८११३२४	Mbmc.watersupply@gmail.com

**क) अपिलीय प्राधिकारी**

अ.क्र.	अपिलीय अधिकाऱ्याचे नाव	अधिकार पद	अपिलीय अधिकारी म्हणून त्याची कार्यक्षेत्र	संपूर्ण पत्ता/ दुरध्वनी क्रमांक	ई-मेल आयडी (या कायद्यापूरताच)	यांच्या अधिनस्त माहिती अधिकारी (अहवाल देणारे माहिती अधिकारी)
१	श्री. सुरेश वाकोडे	कार्यकारी अभियंता	मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्र	८४२२८११४१३	Mbmc.watersupply @gmail.com	१. श्री. उत्तम रणदिवे २. श्री. दिपक जाधव ३. श्री. भुपेश काकडे

टीप – शासकीय माहिती अधिकारी/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी/अपीलीय प्राधिकाऱ्याचे नाव व  
पदनाम ठळक अक्षरात दर्शनीय ठिकाणी अथवा स्वागत कक्षाजवळ फलकाब्दारे लावावी.

  
**कायद्याची अभियंता**  
 पाणी पुरवठा विभाग  
 मिरा-भाईंदर महानगरपालिका

कलम ४ (१) (ब) (सतरा)

महाराष्ट्र राज्य येथील मिरा भाईंदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणाच्या कार्यालयातील प्रकाशीत माहिती.

टीप – २२ ऑगस्ट पर्यंत कोणतीही माहिती नमुन्यातील दिली गेली नाही.

कलम ४ (१) (अ)

सर्वसामान्य लोकांशी संबंधित महत्वाचे निर्णय व धारेण यांची यादी  
<https://www.mbmcmc.gov.in> या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

कलम ४ (१) (ड)

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयात होणाऱ्या प्रशासकीय/अर्धन्यायिक कामकाजाच्या प्रकारची यादी तयार करणे. घेतलेल्या निर्णयावाबात कार्य करण्याची मीमांसा यापुढे देण्यात येईल असे जाहीर करणे.

टीप – लोक प्राधिकारी/शासकीय माहिती अधिकारी हे सुचना फलक/वर्तमानपत्रक सार्वजनिक सुचना, प्रसारमाध्यमे, सुचना प्रसारण, इंटरनेट चा उपयोग माहितीच्या प्रसारासाठी करते.

----- लागू नाही -----

  
(शरद नानेगावकर)  
कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा)  
मिरा भाईंदर महानगरपालिका